



जिल्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी.

32 वा वार्षिक अहवाल (सन 2025-2026)

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,

आपल्या बँकेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी आपणा सर्वांचे संचालक मंडळाच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या बँकेचा दि. 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी व अंदाजपत्रक आणि मा.शासकिय लेखापरिक्षकांनी सादर केलेला लेखापरिक्षण अहवाल आम्हा सर्वांच्या वतीने आपणासमोर सादर करणेस मला अतिशय आनंद होत आहे. तरी त्यास एकमतानी मंजूरी द्यावी, अशी मी आपणास नम्र विनंती करतो.

बँकेच्या सहा शाखा व एक हेड ऑफीसच्या माध्यमातून ग्राहकांना बँक कोअरप्रणाली अंतर्गत डिजिटल बँकींग सेवा सुविधा चालू आहेत. बँकेने चालू आर्थिक वर्षात ठेव व कर्ज व्यवहारात वाढ होऊन 100 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून बँकेचा नफा वाढविणेत यश मिळविले आहे. ते आपणासमोर नमूद करताना मला सार्थ अभिमान वाटतो.

सभासद : 6,014

गत सालअखेर आपल्या बँकेचे 5775 इतके 'अ' वर्ग सभासद होते यामध्ये 239 इतक्याने वाढ होऊन अहवाल साल अखेर 6014 इतके सभासद आहेत.

भाग भांडवल : रु. 2,51,84,500=00

बँकेचे अधिकृत भाग भांडवल रु. 5 कोटी असून अहवाल सालाचे सुरुवातीस बँकेचे वसूल भाग भांडवल रु. 2 कोटी 33 लाख 20 हजार 200 इतके होते. त्यामध्ये अहवाल सालात रु. 18 लाख 64 हजार 300 ने वाढ होऊन वर्ष अखेरीस भाग भांडवल रु. 2 कोटी 51 लाख 84 हजार 500 झाले आहे. गतवर्षापेक्षा भाग भांडवलामध्ये 7.99% नी वाढ झाली आहे.

राखीव निधी व इतर निधी : रु. 5,36,35,304=93

गतसाल अखेर बँकेचा निधी रु. 5 कोटी 26 लाख 93 हजार 623 पैसे 55 इतका होता. अहवाल सालात त्यामध्ये रु. 9 लाख 41 हजार 681 पैसे 38 इतकी वाढ होऊन वर्ष अखेरीस एकूण राखीव निधी व इतर निधी रु. 5 कोटी 36 लाख 35 हजार 304 पैसे 93 इतका झालेला आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा नफा रु. 30 लाख 24 हजार 289 पैसे 42 अधिक करता व बुडील संशयित व स्टँडर्ड निधी रु. 1 कोटी 8 लाख वजा जाता फॉर्म ए प्रमाणे राखीव निधी रु. 4 कोटी 58 लाख 59 हजार 594 पैसे 35 इतका येतो. बँकेचे स्थैर्य हे बँकेच्या स्वनिधीवर अवलंबून असते. बँकेचे पर्याप्त स्वभांडवल (सीआरएआर) चे प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 9% असणे आवश्यक आहे. अहवाल साल अखेर हे प्रमाण 18.66% इतके आहे. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा 9.66% ने अधिक प्रमाणात असलेने बँकेची आर्थिक स्थिरता व मजबूती दर्शविते.

ठेवी : रु. 60,13,80,107=14

गतसाल अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. 57 कोटी 60 लाख 69 हजार 049 पैसे 39 इतक्या होत्या. त्यामध्ये रु. 2 कोटी 53 लाख 11 हजार 057 पैसे 75 इतकी वाढ होऊन वर्ष अखेरीस रु. 60 कोटी 13 लाख 80 हजार 107 पैसे 14 इतक्या ठेवी झाल्या आहेत. तरी सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी आपले नातेवाईक, मित्र मंडळी यांचे सर्व व्यवहार आपल्या बँकेमार्फत करून ठेवी वाढविणेसाठी सहकार्य करावे, अशी मी विनंती करतो. बँकेने ठेवीदारांचे सुरक्षिततेसाठी डिपॉझिट इन्शुरन्स व क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे ठेवीचा विमा उतरविला आहे. विमा प्रिमियमपोटी सन 2025-26 या वर्षात रक्कम रु.7,48,179=06 इतकी रक्कम भरली असून बँक नेहमीच मुदतीत विमा प्रिमियम भरत आहे. बँकेने सुरू केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा व जीवनज्योती योजनेचा लाभ बचत खातेदारांना दिला असून उर्वरीत खातेदारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा.

गुंतवणूक : रु. 23,83,90,453=00

गतसाल अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु. 25 कोटी 23 लाख 93 हजार 199 इतकी होती. त्यामध्ये रु. 1 कोटी 40 लाख 02 हजार 746 ने कमी होऊन वर्ष अखेरीस रु. 23 कोटी 83 लाख 90 हजार 453 इतकी गुंतवणूक झाली आहे. यामध्ये बँकातील चालू खातेवरील शिल्लक रु. 1 कोटी 43 लाख 17 हजार 746 पैसे 19 अधिक करता फॉर्म-ए प्रमाणे एकूण गुंतवणूक 25 कोटी 27 लाख 08 हजार 199 पैसे 19 इतकी येते. चालू वर्षात कर्जाचे प्रमाण वाढलेने गुंतवणूकीमध्ये घट झालेचे दिसून येते. बँकेकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आहे.

कर्ज : रु. 40,39,01,240=51

गतसाल अखेर बँकेची एकूण कर्जे रु. 34 कोटी 99 लाख 90 हजार 127 पैसे 32 इतकी होती. त्यामध्ये रु. 5 कोटी 39 लाख 11 हजार 113 पैसे 19 ने वाढ होऊन अहवाल सालअखेर



जिल्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी.

रु. 40 कोटी 39 लाख 01 हजार 240 पैसे 51 इतके कर्ज येणे आहे.सदरचे येणे कर्जापैकी रु. 1 कोटी 90 लाख 24 हजार 304 पैसे 23 इतकी थकबाकी येणे आहे. थकबाकीचे येणे कर्जाशी शेकडा प्रमाण 4.71% इतके आहे तर एकूण कर्जाशी ढोबळ एन.पी.ए. प्रमाण 3.55% आहे व निव्वळ एन.पी.ए. 1.23% आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार थकलेल्या एन.पी.ए. कर्जासाठी बुडीत व संशयित कर्ज निधीसाठी रु. 95.00 लाख केलेली तरतूद वजा जाता फॉर्म ए प्रमाणे निव्वळ कर्जे रु. 39,44,01,240=51 इतकी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अग्रक्रम क्षेत्रास एकूण येणे कर्जाच्या 72.94% इतका कर्ज पुरवठा केला आहे. तसेच दुर्बल घटकांना येणे कर्जाच्या 17.73% इतका कर्ज पुरवठा केला आहे. कर्जदार जामिनदारांना विनंती करतो की, त्यांनी आपली थकीत कर्जे सत्वर फेड करून बँकेच्या उन्नतीसाठी सहकार्य करून स्वतःची व बँकेची पत वाढवावी. बँकेने अहवाल सालात संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना कोणतेही कर्ज दिलेले नाही. तसेच त्यांचेकडून येणेबाकी /थकबाकी काहीही नाही.

नफा विभागणी : रु. 30,24,289=42

अहवाल सालात बँकेस रु. 46 लाख 16 हजार 152 पैसे 42 इतका ढोबळ नफा झाला असून, आयकर व इतर तरतूदी वजा जाता रु. 30 लाख 24 हजार 289 पैसे 42 इतका निव्वळ नफा झालेला आहे. सदर नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करावी अशी संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे.

अ.नं.	तपशिल	रक्कम	अ.नं.	तपशिल	रक्कम
1	रिझर्व्ह फंड	7,57,000-00	5	निवडणूक निधी	40,000-00
2	जनरल रिझर्व्ह फंड	6,03,000-00	6	ट्रेनिंग फंड	50,000-00
3	इमारत निधी	1,06,894-42	7	कॉम्युटरायझेशन फंड	50,000-00
4	डिव्हीडंड	14,17,395-00		एकूण	30,24,289-42

शाखा कामकाज व संचालक मंडळ सभा :

बँकेच्या इचलकरंजी, चंद्र, जवाहरनगर, रेंदाळ, कोल्हापूर व गांधी कॅम्प अशा 6 शाखा व 1 हेड ऑफीस अशी 7 कार्यालये चालू आहेत. अहवाल सालात संचालक मंडळाच्या 14 व उपसमितीच्या सभा 32 झाल्या आहेत. बँकेच्या कामकाजाविषयी सभासद, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे दृष्टीने सर्व निर्णय संचालक मंडळाच्या सभेमध्ये एकमताने घेणेत आलेले आहेत. सर्व सभामध्ये व्हा. चेअरमन, संचालक व तज्ञ संचालकांच्या सहकार्याबद्दल मी व्यक्तिशः आभारी आहे.

हिशोब तपासणी :

आपल्या बँकेच्या सन 2025-2026 चे अंतर्गत हिशोब तपासणीचे कामकाज जी.डी. गोंदकर अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकौंटंट्स, इचलकरंजी यांनी पूर्ण केलेले असून त्यांनी वेळोवेळी केलेल्या सुचना व मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच वैधानिक लेखापरिक्षण ठिगळे उत्तुरकर अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकौंटंट्स, इचलकरंजी आणि त्यांचे सहकारी यांनी करून बँकेस ऑडीट वर्ग 'अ' दिला आहे. त्यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून जे मौलिक मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

आभार :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पदाधिकारी, शासकीय/निमशासकीय व सहकार खात्याचे सर्व पदाधिकारी, सेवक वर्ग यांचे आम्हास नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे.

बँकेचे कायदेशीर सल्लागार, अखिल भारतीय, कोल्हापूर जिल्हा व श्री स्वकुळ साळी समाज इचलकरंजीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, विश्वस्त सदस्य तसेच सुकाणू समितीचे सदस्य यांचे आम्हास नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. याबद्दल मी या मान्यवरांचा ऋणी आहे. बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये व प्रगतीमध्ये बँकेचे सर्व अधिकारी, सेवक वर्ग, सभासद बंधू-भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांना माझे हार्दिक धन्यवाद. अहवाल सालात ज्या मान्यवरांनी बँकेस भेटी देऊन बँकेच्या प्रगतीसाठी बहुमोल मार्गदर्शन व विधायक सूचना केल्या त्यांचा मी आभारी आहे. याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आपणा सर्व सभासदांचे सहकार्य व आपल्या बँकेवरील विश्वास आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री भगवान जिल्हेश्वर याचे कृपेमुळे ही प्रगती शक्य झाली आहे अशी माझी खात्री आहे. हाच विश्वास भविष्यकाळात व्दिगुणीत व्हावा अशी मी प्रार्थना करतो व संचालक मंडळाच्यावतीने बँकेचा सन 2025-26 चा 32 वा वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रक मंजूरीसाठी सादर करीत आहे. त्यास आपण मंजूरी द्यावी, अशी विनंती करतो.

॥ जय जिल्हाजी - जय सहकार ॥

आपला स्नेहांकित,

श्री. आनंद गजानन मांगलेकर (चेअरमन)



जिल्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी.

क्र.	उपविधी	मूळ उपविधी शब्दरचना	सुचविलेली दुरुस्ती	दुरुस्तीचे कारण
क्र.	२२ (१)	सभासदत्वाचा राजीनामा देणे : सभासद आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देवून स्वतःचे भाग भांडवल संचालक मंडळाचे संमतीने परत घेवू शकेल. परंतु तसे करण्यापूर्वी त्यांचेकडे कर्ज व जामीनकीपोटी, मान्यतापोटी येणे असलेल्या सर्व रक्कमाची परतफेड झाली असली पाहिजे. तसेच सभासदत्वाचा राजीनामा देताना किमान १ वर्षाचा कालावधी झालेला असावा व त्यासाठीची सुचना किमान १ महिना अगोदर देणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी वर्षात अशा तऱ्हेने परत करण्यात येणारे भांडवल त्यापूर्वीच्या दि. ३१ मार्च रोजी भांडवल वसूल भाग भांडवलाचे १०% पेक्षा जास्त असणार नाही. अशा परत करण्यात येणाऱ्या भाग भांडवलाची किंमत त्या अगोदरच्या वर्षाच्या मुल्यांकनानुसार येणारी किंमत किंवा किंमत किंवा दर्शनी किंमत यापैकी कमी असणारी रक्कम असेल.	सुचविलेली दुरुस्ती	रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालामध्ये केलेल्या सूचनेनुसार
क्र.	२२ (१)	सभासदत्वाचा राजीनामा देणे : सभासद आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देवून स्वतःचे भाग भांडवल संचालक मंडळाचे संमतीने परत घेवू शकेल. परंतु तसे करण्यापूर्वी त्यांचेकडे कर्ज व जामीनकीपोटी, मान्यतापोटी येणे असलेल्या सर्व रक्कमाची परतफेड झाली असली पाहिजे. तसेच सभासदत्वाचा राजीनामा देताना किमान १ वर्षाचा कालावधी झालेला असावा व त्यासाठीची सुचना किमान १ महिना अगोदर देणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी वर्षात अशा तऱ्हेने परत करण्यात येणारे भांडवल त्यापूर्वीच्या दि. ३१ मार्च रोजी भांडवल वसूल भाग भांडवलाचे १०% पेक्षा जास्त असणार नाही. अशा परत करण्यात येणाऱ्या भाग भांडवलाची किंमत त्या अगोदरच्या वर्षाच्या मुल्यांकनानुसार येणारी किंमत किंवा किंमत किंवा दर्शनी किंमत यापैकी कमी असणारी रक्कम असेल.	सुचविलेली दुरुस्ती	रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालामध्ये केलेल्या सूचनेनुसार



जिव्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी.

फॉर्म-ए दि. 31/03/2026 चे ताळेबंद पत्रक

भांडवल व देणी	दि. 31.03.2026 रुपये	पैसे	दि. 31.03.2025 रुपये	पैसे
खपलेले भाग भांडवल	2,51,84,500	00	2,33,20,200	00
गंगाजळी व इतर निधी	4,58,59,594	35	4,36,94,741	93
ठेवी	60,13,80,107	14	57,60,69,049	39
घेतलेली कर्जे				
इतर देणी व तरतुदी	1,70,14,501	35	1,88,66,001	26
एकूण	68,94,38,702	84	66,19,49,992	58

जिंदगी व येणी	रुपये	पैसे	रुपये	पैसे
रोख शिल्लक व रिझर्व्ह बँक	1,08,79,518	00	1,00,34,554	00
आणि स्टेट बँक शिल्लक गुंतवणूक				
इतर बँक शिल्लक मागणी व	10,80,84,199	19	10,76,94,465	97
अल्पसूचना ठेव				
गुंतवणूक	14,46,24,000	00	17,16,24,000	00
कर्जे	39,44,01,240	51	34,06,90,127	32
कायम मालमत्ता	1,13,89,561	00	1,23,95,078	50
इतर मालमत्ता	2,00,60,184	14	1,95,11,766	79
एकूण	68,94,38,702	84	66,19,49,992	58
संभवनीय देणी	6,02,191	70	3,92,385	23

फॉर्म-बी दि. 31/03/2026 अखेरचे नफा-तोटा पत्रक

उत्पन्न	दि. 31.03.2026 रुपये	पैसे	दि. 31.03.2025 रुपये	पैसे
मिळालेले व्याज	5,81,23,580	06	5,38,01,140	58
इतर उत्पन्न	33,41,946	52	28,54,349	54
एकूण	6,14,65,526	58	5,66,55,490	12

खर्च	रुपये	पैसे	रुपये	पैसे
दिलेले व्याज	4,00,42,146	54	3,69,97,548	00
व्यवस्थापन खर्च	1,68,29,090	62	1,62,88,823	74
तरतुदी व देणी	15,70,000	00	19,68,000	00
एकूण	5,84,41,237	16	5,52,54,371	74
नफा/तोटा	30,24,289	42	14,01,118	38



जिव्हाजी सहकारी बँक लि; इचलकरंजी.

32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नोटीस (फक्त सभासदांकरीता)

संस्थेच्या सर्व सभासदांना कळविणेत येते की, बँकेची सन 2025-2026 सालची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 14/8/2026 इ.रोजी दुपारी ठीक 4.00 वा. गट नं. 158, जिह्वाजी सांस्कृतिक भवन, जिह्वाजी मंदिर, कोल्हापूर रोड, ए.एस.सी. कॉलेज जवळ, इचलकरंजी - 416115 येथे बोलविणेत आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

* सभेपुढील विषय *

- दि. 14/08/2025 इ.रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- दि. 31/03/2026 अखेरचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके स्विकारणे व त्यास मंजूरी देणे.
- सन 2025-2026 सालातील मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- सन 2026-2027 सालाकरीता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- दि. 31/03/2026 अखेरचे संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- सन 2024-25 सालचा मा. वैधानिक लेखापरिक्षक यांच्या लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- सन 2025-2026 सालचा मा. वैधानिक लेखापरिक्षक ठिगळे उत्तुरकर अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकौंटंट्स, इचलकरंजी यांचा ऑडीट रिपोर्ट स्विकारणे व त्यास मंजूरी देणे.
- सन 2026-2027 सालाकरीता मा. वैधानिक लेखापरिक्षक नियुक्तीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडून मंजूर होऊन येणाऱ्या नियुक्तीस मान्यता देणे.
- सन 2027-2028 सालाकरीता कंकरंट हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे.
- शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत देण्यात आलेल्या थकीत कर्ज खात्यांची नोंद घेऊन त्यास मंजूरी देणे.
- मा. संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजूरी देणे.
- सन 2026-27 सालाकरीता बाहेरून ठेव व कर्जे भांडवल उभारणीची मर्यादा ठरविणे.
- बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
- मा. चेअरमनसो यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

स्थळ : इचलकरंजी

दिनांक : 23/07/2026

संचालक मंडळाचे आदेशावरून

सौ. निशा श्री. देशपांडे

श्री. श्रीकृष्ण नि. खामकर

श्री. आनंद ग. मांगलेकर

मुख्य कार्यकारी अधिकारी

व्हा. चेअरमन

चेअरमन

सूचना : 1) सन्माननीय सभासदांनी सभा नोटीस विषयासंबंधी माहिती व सूचना असलेस दि. 7/8/2026 पर्यंत बँकेत लेखी पाठवावे. 2) बँकेच्या कार्यालयामध्ये सन 2025-26 सालचा वार्षिक अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद पत्रक सभासदांना ऑफिस वेळेत पहावयास मिळतील. 3) गणपूर्ती अभावी सभा तहकुब झालेस त्याच ठिकाणी ही सभा अर्ध्या तासानंतर घेतली जाईल. त्यास गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही. 4) पोटनियमानुसार रु. 500 पेक्षा कमी भाग असणाऱ्या सभासदांनी आपले भागाची किंमत रु. 500 पर्यंत करून घ्यावी. तसेच वारस नोंद व आपले बदललेले पत्ते संस्थेकडे लेखी नोंद करावेत. 5) ज्या सभासदांनी शेअर्स सर्टिफिकेट व डिव्हीडंड रक्कम नेलेला नसेल त्यांनी त्वरीत घेऊन जावा. 6) बँकेकडील खातेदारांनी आपल्या खात्याची के.वाय.सी. निकषांची पूर्तता करून खातेवर नियमित व्यवहार सुरू ठेवावेत. अन्यथा रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे 10 वर्षे व्यवहार न झालेल्या खातेवरील शिल्लक रक्कम डिफ खातेस वर्ग करणेत येईल. 7) सहकार कायद्यानुसार सभेच्या अगोदर दुपारी ठीक 3 वा. सभासदांकरीता प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.

* संचालक मंडळ *

श्री. सुभाष सखाराम बेलेकर श्री. दिलीप दिनकर घड्डे श्री. आदेश रामदास काजवे
श्री. रमेश मुरलीधर कारवेकर श्री. प्रशांत केशव बडवे श्री. प्रशांत बाबुराव डांगरे
श्री. रविंद्र रायगोंडा पाटील श्री. राहुल नामदेव खामकर श्री. शंकर कल्लाप्पा बडक्यागोळ
सौ. प्रतिक्षा विजय डांगरे सौ. माधुरी सतिश सदलगे
तज्ञ संचालक : श्री. संजय विठ्ठल जिंदे * श्री. संजय आनंदराव सातपुते

सायली / 9422628451

स्थापना : 17 जुलै 1995

रजि. नं. केपीआर/एचएलई/बीएनके(ओ)/110/95-96

जिव्हाजी सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी.

गट नं. 158, ए.एस.सी. कॉलेजजवळ, कोल्हापूर रोड, इचलकरंजी - 416 115 जि. कोल्हापूर

कोअर बँकिंग प्रणाली



व्यवसायाचा
टप्पा पूर्ण

- ✓ वीज बिल/मोबाईल बिल भरणा
- ✓ पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
- ✓ ATM CARD ✓ QR CODE
- ✓ सीटीएस क्लिअरिंग
- ✓ जीवनज्योती योजना
- ✓ संजय गांधी निराधार योजना
- ✓ श्रावण बाळ पेंशन योजना
- ✓ लाडकी बहीण योजना
- ✓ लेक लाडकी योजना
- ✓ वयोश्री योजना
- ✓ लॉकर सुविधा

NEFT
RTGS

डिजिटल बँकिंग
ग्राहकाभिमुख
सेवा...



AUDIT
CLASS
'A'

32 वा

वार्षिक अहवाल
सन 2025-2026

NPCI
NATIONAL PAYMENTS CORPORATION OF INDIA

IFS CODE IBKL0467JSB

बुक-पोस्ट

श्री. आनंद गजानन मांगलेकर

चेअरमन - जिव्हाजी सहकारी बँक लि., इचलकरंजी.

फोन : (0230) 2426389, 2420200, मो. 7410040698

• Web : www.jivaji.bank.in • E-mail : ho@jivaji.bank.in, main@jivaji.bank.in

• Service Calling No. 1600112056